



Date: 09th September, 2024

To,

The Corporate Relationship Department
Bombay Stock Exchange Limited
PJ Tower, Dalal Street,
Fort, Mumbai - 400001

Ref : Scrip Code-539196

Subject: Submission of newspaper cuttings of the Extract of unaudited Standalone Financial Results for the Half Year and Quarter ended 30th September, 2024, published in newspaper.

We wish to inform you that company has published unaudited Standalone Financial Results for the Half Year and Quarter ended 30th September, 2024 in the newspapers, viz, Business Standard (English) dated 08th September, 2024 and Upnagar (Marathi) dated 08th September, 2024, pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Copy of newspapers cutting in this connection are attached for your reference.

You are requested to please consider and take the above submission on your record.

For Amba Enterprises Limited

Thanking you,

Yours Faithfully

For Amba Enterprises Limited

Sarika
Sumit
Bhise

Sarika Bhise
Director
06987209

Reg. Office : 430, 4th Floor,
Blue Rose Industrial Estate, Near Metro Mall,
Magathane Petrol Pump, Western Express Highway,
Borivali (E), Mumbai - 400 066. Tel. : 022 - 28701692.

Factory : Sector No. 132, H.No. 1/4/1,
Premraj Industrial Estate, Shed No. B - 2,3,4,
Dalvi Wadi, Nanded Phata, Pune - 411 041.

A. K. CAPITAL SERVICES LIMITED
BUILDING BONDS

Regd. Office: 603, 6th Floor, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098
CIN: L74899MH1993PLC274881 | Website: www.akgroup.co.in
Tel: +91-22-67546500 | E-mail: compliance@akgroup.co.in

NOTICE OF RECORD DATE

Pursuant to the Regulation 42 and other applicable regulations, if any, of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Board of Directors at their Meeting held on Thursday, November 7, 2024, had decided Wednesday, November 20, 2024 as the "Record Date" for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for the payment of interim dividend for the financial year 2024-25.

The said notice is also available on www.bseindia.com and www.akgroup.co.in.

For A. K. Capital Services Limited
Sd/-
A. K. Mittal
Managing Director
(DIN: 00698377)

Place: Mumbai
Date: November 7, 2024

SB
Analytics Department, 4th Floor, Tower 7,
Belapur Railway Station Building, CBD Belapur, Navi Mumbai - 400614

NOTICE INVITING BIDS

RFE NO: SBI/GITC/Analytics/2024/2025/1230 Dated: 07.11.2024

Bids are invited by State Bank of India from the eligible bidders for hiring of the Services of Intellectual Rights Firm for filing of Patents for Innovations made by Analytics Department in development of AI/ML models. For details, please visit "Procurement News" at <https://www.sbi.co.in> or <https://www.sbi.co.in> along with Corrigendum.

Last date and time for submission of bids: 28.11.2024 up to 15:00 hrs.
Bid Opening Date: 28.11.2024 at 16:00 hrs.

Place: Mumbai
Date: 08.11.2024

Deputy General Manager
Analytics Department (DB&T- Business)

UCO BANK
Honours Your Trust
(A Govt. of India Undertaking)

Head Office - II
Digital Banking Department
3 & 4, DD Block, Sector - 1,
Salt Lake, Kolkata - 700064

NOTICE

Interested FinTechs/Startups can apply for empanelment with UCO Bank through the Bank's Fintech Portal in category listed on the Website/Fintech Portal.

The interested FinTechs/Startups may visit Bank's website page <https://www.uco.bank/web/fintech/fintech-login> and apply for empanelment as per Selection/Eligibility Criteria.

The Bank's Fintech Portal will be available till 30.11.2024.

All future communications and notifications in this regard will be uploaded on the FinTech page on Banks Website.

Date: 08.11.2024

(Assistant General Manager)
Digital Banking Department

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate No(s) 121752, 44739, 81447, Bearing Distinctive No(s) 12347951 - 12347975, 5443903 - 5443952, 8948573 - 8948598 for 101 equity shares Face Value Rs. 10/- each of Force Motors Limited under Folio No P000805 standing in the name of PRASHANTH KUMAR have been lost or misplaced and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its Registered office: Mumbai Pune Road, Akurdi, Pune - 411035, within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

Date: 08/11/2024
Sd/-
Place: Mangalore Prashanth Kumar

ABHYUDAYA CO-OP. BANK LTD.
(Multi-State Scheduled Bank)
Zonal Office : 598, Dhanwant Plaza, Budhwar Peth, Pune - 411002. Tel. : 020 - 24434198 / 24482916

[Under Rule 8(1)] Possession Notice

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Abhyudaya Co-op Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Ref: DGM (P)/ L&R/EOS-225/39/2024-25 dated 24/07/2024, calling upon the Borrower M/s. Shree Ambika Distributors Prop. Mr. Kale Dnyaneshwar Nivruti and Others to repay the aggregate amount mentioned in the notice being Rs. 1,44,56,337.90 (Rupees One Crore Forty Four Lakh Fifty Six Thousand Three Hundred Thirty Seven and Paise Ninety) with further interest and cost w.e.f. 01.07.2024 within 60 days from the date of receipt of the said notice.

M/s. Shree Ambika Distributors, Prop. Mr. Kale Dnyaneshwar Nivruti and Others having failed to repay the amount, notice is hereby given to them and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on them under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this the 06th day of November 2024.

M/s. Shree Ambika Distributors Prop. Mr. Kale Dnyaneshwar Nivruti, Mr. Kale Machindra Barku in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Abhyudaya Co-op. Bank Ltd., for an aggregate amount of Rs.1,41,72,470.20 (Rupees One Crore Forty One Lakh Seventy Two Thousand Four Hundred Seventy and Paise Twenty) with further interest from 01.11.2024.

The Borrower's attention is invited to the provisions of sub section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the Secured asset.

Description of the Immovable / Movable Properties

All that piece and parcel of Property bearing Plot No. 12, having its total plot area admeasuring 279.00 Sq. Mtrs. having construction admeasuring 93.02 Sq. Mtrs. on Ground Floor and Construction admeasuring 16.81 Sq. Mtrs. on First Floor i. e. total Construction admeasuring 109.83 Sq. Mtrs. over it as per the Municipal tax Assessment extract out of land bearing Old S.No.292 Situated at Nalegaon, Tal. & Dist. Ahmednagar and now having its CTS No.6906 situated at Ahmednagar City and within the Local Limits of Ahmednagar Municipal Corporation, Ahmednagar.
(Owned by Mr. Kale Machindra Barku).

Date : 06/11/2024 (H.R. Deshmukh)
Place : Ahmednagar Authorised Officer, Abhyudaya Co-Op. Bank Ltd.

AMBA ENTERPRISES LIMITED
Regd. Off. S. No. 132, H.No. 1/4/1, Premraj Industrial Shed, No. B-2,3,4, Dalvi Wadi, Nanded Phata, Pune-411041.
CIN : L99999PN1992PLC198612, Phone No. : 022-28701692 Email Id : ambaltd@gmail.com Website : www.ambaltd.com

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter & Year Ended 30th September, 2024

Particulars	Quarter ended		Half Year ended		Year ended	
	30-09-2024 Unaudited	30-06-2024 Unaudited	30-09-2023 Unaudited	30-09-2024 Unaudited	30-09-2023 Unaudited	31-03-2024 Audited
1 Total revenue from Operations	8681.66	8582.69	6422.49	17264.36	14344.56	28213.52
2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional)	289.62	249.98	261.23	539.61	432.39	857.73
3 Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional)	289.62	249.98	261.23	539.61	432.39	857.73
4 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional)	203.38	175.83	194.13	379.21	312.14	616.59
5 Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	203.61	176.06	193.91	379.67	312.14	616.77
6 Equity Share capital	633.02	633.02	633.02	633.024	633.024	633.024
7 Other Equity	3255.19	3114.88	2634.19	3255.19	2634.19	2938.81
8 Earning per share (of Rs.10/- each) (not annualized)						
1. Basic	1.61	1.39	1.53	3.00	2.47	4.87
2. Diluted	1.61	1.39	1.53	3.00	2.47	4.87

Notes:

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly Financial Results are available on the websites.

For AMBA ENTERPRISES LIMITED
Sd/-
Mrs Sarika Bhise Director
Mr Ketan Mehta Managing Director

Place : Pune
Date : 07/11/2024

THE KOLHAPUR URBAN CO-OPREATIVE BANK LIMITED, KOLHAPUR
Head Office: 514, 'D' Ward, Gangawesh, Kolhapur, Tal-Karvir, Dist-Kolhapur
Tel. No: (231) 2547242, 2547243, E-mail: info@kopurbanbank.com

PUBLIC SALE NOTICE No.2

PUBLIC NOTICE FOR SALE MACHINERY OWNED BY SHRI KULKARNI ANSHIS VASANT PROP. M/S SHREE GURUKRUPA METALS, MACHINERY FOUND AT THE KOLHAPUR URBAN BANK LTD., KOLHAPUR BRANCH GOKUL SHRIGAO KOLHAPUR, FRONT OPEN SPACE IN THE PLOT UNDER PROVISIONS OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 AND RULES FRAMED THEREUNDER

The undersigned being the Authorized Officer of The Kolhapur Urban Co-operative Bank Ltd; Kolhapur under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "the said Act") invites offers in the prescribed tender forms from interested parties to purchase the properties detailed in the table herein below put up for sale by the Bank on 'AS IS WHERE IS WHAT IS' basis under provisions of the said Act and Rules framed there under to recover its dues. The properties are in physical possession of the Bank under section 13(4) of the said Act.

Names of Borrower	Outstanding amount due	Description of property under sale	Reserve price
Shri Kulkarni Ashish Vasant Prop. M/s. Shree Gurukrupa Metals.	Rs.1,70,87,254/- due as on 30/11/2020 in aggregate as detailed in two demand notices both dated 17/12/2020 issued u.s.13(2) of the said Act by the Bank to the Borrower, which now amounts to Rs.1,91,21,953/- due as on 31/10/2024 in aggregate with further interest, cost etc.	All that machinery, tools, electric motors, fittings etc. of foundry for aluminum ingot manufacturing unit etc, locked Bank Gokulshirgaon Branch premises. (i) Popular Machine make High Pressure Forming Machine (Bailing Press) having tonnage 60 Ton & capacity 15 Kg/hr. without motor. The machine is scrap and is in condition open to atmosphere. Machine needs heavy repairs (ii) Popular Machine make Billet Shearing Machine (Hydraulic Press) tonnage 20 Ton without motor. The machine is scrap and is in condition open to atmosphere. Machine needs heavy repairs. (iii) SKR Engineering Furnace make Oil Fired Aluminium Melting Furnace Rotary Type having approx. 1000 Kg melting capacity. The machine was having Ingot MS Molds Rotary table kept near Billet Shearing Machine. The machine is scrap and is in condition open to atmosphere. Machine needs heavy repairs. (iv) Metal Power Make Meta Vision 108N+ Model Spectrometer (Only Machine)	Rs.60,000/- Rs.30,000/- Rs.80,000/- Rs.70,000/-

Tender documents containing terms and conditions of sale are available at the Bank's Head Office at the address mentioned above. Offers are invited in sealed envelope accompanied with payment of tender fee of Rs.590.00 with GST (non-refundable) and earnest money deposit of (i) Rs.6,000/- (ii) Rs.3,000/-(iii)Rs.8,000/- (iv)Rs.7,000/- (re-fundable to unsuccessful bidders without interest within 30 days from date of opening of tenders) by demand draft/pay order drawn in favor of the Bank payable at Kolhapur. Offers below reserve price and/or with conditions will be invalid. Offers in the manner stipulated in the tender document will be received till 25/11/2024 up to 4.30 p.m. and will be opened on 26/11/2024 at 4.30 p.m. in the Head Office of the Bank at the addresses mentioned above. For inspection of properties and more details the undersigned may be called upon during office hours on working days of the Bank on Mobile No. 9552586125, 9890652001.

STATUTORY NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

This is also a notice under rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the Borrowers and other obligors in the matter.
Sd/-
(S.B.Bandar)
Authorized Officer,
The Kolhapur Urban Co-op. Bank Ltd., Kolhapur.

Date: Kolhapur.
Date: 07/11/2024.

STAR PAPER MILLS LIMITED
CIN: L2011WB1936PLC008726
Registered Office: Duncan House, 2nd Floor, 31, Netaji Subhas Road, Kolkata 700 001
Ph: 033-22427380 & 83
E-mail: star.cal@starpapers.com Website: www.starpapers.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to the provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the company is scheduled to be held on Thursday, 14th November, 2024 to inter-alia consider and approve the Un-audited financial results for the Quarter & Half-year ended 30th September, 2024

The Notice is also available on website of the company (www.starpapers.com) and that of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

for STAR PAPER MILLS LTD.
Sd/-
SAURABH AORORA
(Company Secretary)

7th November, 2024
Saharanpur (U.P)

SHRI MAHAVIR URBAN CO OP BANK LTD., SOLAPUR
Head Office : 60/61, East Mangalwar Peth, Solapur
PH : (0217) 2622933/44

Possession Notice

Notice U-sec. 13 (4) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

Whereas -

The undersigned being the Authorised Officer of Shri. Mahavir Urban Co-op Bank Ltd., Solapur under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and exercise of power conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule 2002 issued a Demand Notice dated 03/07/2024 calling upon the Following borrower and guarantor to repay the amount mentioned in the notice with future interest including the expenses and costs within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and guarantors in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of power conferred on him under section 13 (4) of the said rule on following dates written below.

The borrower and guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shri Mahavir Urban Co Op Bank Ltd., Solapur for the amount given below and interest and other expenses thereon.

Sr. No.	Name and Address of the Borrower and Guarantor	Loan A/C No. Outstanding Amount	Date of Demand Notice Date of Symbolic Possession	Description of the Immovable Property
1	Borrower : 1) Shrutika Industries Prop: Shrutika Aditya Vidap R/o: B-23, Padmashali Nagar, MIDC Akkalkot Road, Near Sunil Nagar, Solapur Guarantors : 2) Rajani Prabhakar Vidap R/o: 9/91, Ravivar Peth, Behind Dr. Pindipoli's Jay Hospital, Solapur 3) Prabhakar Laxman Vidap R/o: 9/91, Ravivar Peth, Behind Dr. Pindipoli's Jay Hospital, Solapur 4) Aditya Prabhakar Vidap R/o: 9/91, Ravivar Peth, Behind Dr. Pindipoli's Jay Hospital, Solapur	Loan A/C No. 0030032070000135 Rs. 2,08,98,696/- (in words Rs. Two Crore Eight Lakh Ninety Eight Thousand Six Hundred And Ninety Six Only) Plus future interest @ 13% p.a. and other expenses which is found due on dt. 30/06/2024 thereon.	03/07/2024 05/11/2024	1) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/1, at Padmashali Nagar Out of Plot No. A-2 its total admeasuring area 846.88 Sq. Mt. (As Per Online Extract 8.46.88 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. A-3 West - Remaining area of said plot North - Survey No. 156 South - 30 Mtr. Road 2) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/2, at Padmashali Nagar Out of Plot No. B-24 its total admeasuring area 807.50 Sq.Mt. (As Per Online Extract 8.07.50 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. B-25 West - Plot No. B-23 North - Road South - Road 3) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/1, at Padmashali Nagar Out of Plot No. A-50 its total admeasuring area 809.66 Sq.Mt. (As Per Online Extract 8.09.66 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. A-41 to A-44 West - Plot No. A-52 North - Plot No. A-49 South - Remaining Land of Survey No. 192 4) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/1, at Padmashali Nagar Out of Plot No. A-2 its total admeasuring area 846.88 Sq. Mt. (As Per Online Extract 8.46.88 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. A-3 West - Remaining area of said plot North - Survey No. 156 South - 30 Mtr. Road 5) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/2, at Padmashali Nagar Out of Plot No. B-24 its total admeasuring area 807.50 Sq.Mt. (As Per Online Extract 8.07.50 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. B-25 West - Plot No. B-23 North - Road South - Road 6) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/1, at Padmashali Nagar Out of Plot No. A-50 its total admeasuring area 809.66 Sq.Mt. (As Per Online Extract 8.09.66 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. A-41 to A-44 West - Plot No. A-52 North - Plot No. A-49 South - Remaining Land of Survey No. 192
2	Borrower : 1) Shrutika Industries Prop: Shrutika Aditya Vidap R/o: B-23, Padmashali Nagar, MIDC Akkalkot Road, Near Sunil Nagar, Solapur Guarantors : 2) Rajani Prabhakar Vidap R/o: 9/91, Ravivar Peth, Behind Dr. Pindipoli's Jay Hospital, Solapur 3) Prabhakar Laxman Vidap R/o: 9/91, Ravivar Peth, Behind Dr. Pindipoli's Jay Hospital, Solapur 4) Aditya Prabhakar Vidap R/o: 9/91, Ravivar Peth, Behind Dr. Pindipoli's Jay Hospital, Solapur	Loan A/C No. 003003209000016 Rs. 96,12,619/- (in words Rs. Ninety Six Lakh Twelve Thousand Six Hundred And Ninety Six Only) Plus future interest @ 13% p.a. and other expenses which is found due on dt. 30/06/2024 thereon.	03/07/2024 05/11/2024	1) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/1, at Padmashali Nagar Out of Plot No. A-2 its total admeasuring area 846.88 Sq. Mt. (As Per Online Extract 8.46.88 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. A-3 West - Remaining area of said plot North - Survey No. 156 South - 30 Mtr. Road 2) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/2, at Padmashali Nagar Out of Plot No. B-24 its total admeasuring area 807.50 Sq.Mt. (As Per Online Extract 8.07.50 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. B-25 West - Plot No. B-23 North - Road South - Road 3) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/1, at Padmashali Nagar Out of Plot No. A-50 its total admeasuring area 809.66 Sq.Mt. (As Per Online Extract 8.09.66 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. A-41 to A-44 West - Plot No. A-52 North - Plot No. A-49 South - Remaining Land of Survey No. 192
3	Borrower : 1) Vidap Industries Prop: Rajani Prabhakar Vidap R/o: B-23, Padmashali Nagar, MIDC Akkalkot Road, Near Sunil Nagar, Solapur Guarantors : 2) Prabhakar Laxman Vidap R/o: 9/91, Ravivar Peth, Behind Dr. Pindipoli's Jay Hospital, Solapur 3) Aditya Prabhakar Vidap R/o: 9/91, Ravivar Peth, Behind Dr. Pindipoli's Jay Hospital, Solapur	Loan A/C No. 0030032170000156 Rs. 40,87,295/- (in words Rs. Forty Lakh Eighty Seven Thousand Two Hundred And Ninety Five Only) Plus future interest @ 13% p.a. and other expenses which is found due on dt. 30/06/2024 thereon.	03/07/2024 05/11/2024	1) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/1, at Padmashali Nagar Out of Plot No. A-2 its total admeasuring area 846.88 Sq. Mt. (As Per Online Extract 8.46.88 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. A-3 West - Remaining area of said plot North - Survey No. 156 South - 30 Mtr. Road 2) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/2, at Padmashali Nagar Out of Plot No. B-24 its total admeasuring area 807.50 Sq.Mt. (As Per Online Extract 8.07.50 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. B-25 West - Plot No. B-23 North - Road South - Road 3) All that pieces of land and building situated within District and Sub district Solapur, within limits of Solapur Municipal Corporation, at Kasabe Solapur, bearing New Survey No. 183/1+2+3/A, 1+2+3/B, A+B+4A+4C+4D/1, at Padmashali Nagar Out of Plot No. A-50 its total admeasuring area 809.66 Sq.Mt. (As Per Online Extract 8.09.66 H.A.R.SQ. MT.) having boundaries as follows: East - Plot No. A-41 to A-44 West - Plot No. A-52 North - Plot No. A-49 South - Remaining Land of Survey No. 192

Now the authorised officer of Shri. Mahavir Urban Co op bank Ltd., Solapur do hereby publish the contents of the above demand notice as provided under the Rules for discharge you liabilities in full, failing which, we shall, without further reference be constrained to enforce the above securities created by you in our favour by exercising any all of the rights given under the said act.

Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to Shri. Mahavir Urban Co op bank Ltd., Solapur against the borrower and the guarantors of the said financial under law. You are further requested to note that as per sec. 13 (13) of the said act. You are restrained / prohibited from disposing of or dealing the above security or transferring by way of sale, lease, or otherwise of above secured assets without our bank prior written consent.

Sd/-
Authorised Officer
Shri. Mahavir Urban Co op Bank Ltd., Solapur

Date : 05.11.2024
Place : Solapur

ICICI Bank
Branch Office: ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune - 411004.

PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to Rule 8(6)]
Notice for sale of immovable asset(s)

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' as per the brief particulars given hereunder:

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	M/s Sushil Uttam Gadge (Borrower) Mrs. Subhraj Sushil Gadge (Guarantor) Loan No. 346105500055	Flat No. 02, 1st Floor, Mukund Park, Vidhyasagar, Co-Operative Housing Society Limited, Plot No. 27 & 28, Survey No. 642, Hissa No.2/2, 3A/2, Cts No. 557 To 562 and 690, Bidwewadi, Taluka-haveli, District-Pune, Maharashtra- 411037. Admeasuring Area Of 544 Sq Feet i.e. 50.55 Sq Mtr. Build Up	Rs. 26,02,127/- as on October 02, 2024	Rs. 25,00,000/- To Rs. 2,50,000/-	November 12, 2024 From 11:00 AM To 02:00 PM	November 28, 2024 From 11:00 AM onwards
2.	M/s. Muktai Dairy Farm (Borrower) Mr. Kailash Nemdeo Kale, Mrs. Kamal Kailas Kale (Guarantor/ Mortgagee) Loan No. 09545012367/09545000001	Got No.661/6, Property No.732 (Muktai Dairy Farm), Village Bori Khurd (Salwadi), Taluka Junnar, District Pune, Maharashtra-410503, Admeasuring An Area of 5100.00 Sq Mtr	Rs. 1,44,50,211/- as on October 02, 2024	Rs. 87,00,000/- To Rs. 8,70,000/-	November 12, 2024 From 02:00 PM To 05:00 PM	November 28, 2024 From 11:00 AM onwards

The online auction will be conducted on the website (URL Link- <https://disposalhub.com>). of our auction agency M/s NexXen Solutions Private Limited The Mortgages/Notices are given a last chance to pay the total dues with further interest by November 27, 2024 before 10:00 AM else the secured asset(s) will be sold as per schedule.

The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune-411004 on or before November 27, 2024 before 04:00 PM Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before November 27, 2024 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/are unable to submit his/her offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune-411004 on or before November 27, 2024 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/Po should be from a Nationalised/Scheduled Bank in favour of 'ICICI Bank Limited' payable at Pune

For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No. 9004441677/7304905179.

Please note that the Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited, 2. Auceo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt Limited have also been engaged for facilitating the sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/4p4s

Date : November 08, 2024
Place: Pune

Authorized Officer
ICICI Bank Limited

MAX FINANCIAL SERVICES LIMITED
CIN: L24223PB1988PLC008031
Registered Office: Bhai Mohan Singh Nagar, Village Raimajra, Tehsil Balachaur, District Nawanshahr, Punjab - 144 533
Tel: 01881-462000, 462001 Fax: 01881-273607
Corporate Office: L20M(21), Max Towers, Plot No. - C-001/A/1, Sector - 16B, Noida - 201 301. Tel: +91-120-4696000
Website: www.maxfinancialservices.com
E-mail: investorhelpline@maxindia.com

PUBLIC NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that the following Share certificates have been reported lost/misplaced/stolen and the Company has received requests for the issue of duplicate share certificates. The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the below-mentioned share certificates and any person(s) who have any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company within 15 days of the publication of this notice, after which no claim will be proceeded to issue duplicate share certificates/entitlement letters:

Folio No.	Certificate No.	Distinctive No.	No. of Shares	Name of shareholder
0222105	0007538	1637696 to 1638395	700	Dilip Mangesh Nadkarni jointly with Seema Diip Nadkarni
0029192	0005224	1002016 to 1002565	550	Gouri Shankar Gupta

For Max Financial Services Limited
Sd/-
Piyush Soni
Company Secretary & Compliance Officer

Place: Noida
Date: November 7, 2024

KN AGRI RESOURCES LIMITED
CIN: L5141CT1987PLC003777
Regd. Office: KN Building, Panchsheel, Raipur-492001
E-mail: info@knagri.com, Website: www.knagri.com
Phone: +91-771-2293706-08, 4016370

NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, the 30th day of November, 2024 at 03:00 p.m. at the registered office of the Company at KN Building, Panchsheel, Raipur-492001, Chhattisgarh to transact the business set forth in the notice dated 30th October, 2024. The Company is providing to its members, the facility of remote e-voting to enable them to cast their vote electronically before the AGM, pursuant to Section 108 read with Rule

